



22st October, 2021

The Manager
BSE Limited
Corporate Relationship Department
P. J. Towers, Dalal Street,
Mumbai – 400 001.

The Manager
The National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza,
Bandra - Kurla Complex, Bandra (E),
Mumbai – 400 051.

BSE Scrip Code No. 524280

NSE Symbol : KOPRAN

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper publication

Pursuant to Regulation 30 read with Part A of Schedule III to the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations') as amended, we inform you that the Company has published the notice of Board Meeting scheduled to be held on Wednesday, 27th October, 2021 in 'Business Standard' (English Newspaper) and 'Tarun Bharat' (Marathi Newspaper) dated 20th October 2021 as per Regulation 47 of the Listing Regulations.

This is for your information and records.

Regards,

For Kopran Limited

Sunil Sodhani
Company Secretary & Compliance Officer

Encl: as above





TATA CAPITAL HOUSING FINANCE LIMITED

Registered Office : 11th Floor, Tower A, Peninsula Business Park, Ganpatrao Kadam Marg, Lower Parel, Mumbai - 400013

Corporate Identity Number: U67190MH2008PLC187552

Website: www.tatacapital.com

Extract of Financial Results for the quarter ended September 30, 2021 (Rs. in lakh)

Particulars	Quarter ended		Year ended
	September 30, 2021	September 30, 2020	March 31, 2021
	Unaudited	Unaudited	Audited
1 Total Income from Operations (refer note no 4)	68,900	74,876	2,91,914
2 Net profit/(loss) for the period (before tax, exceptional items)	24,798	10,921	47,799
3 Net profit/(loss) for the period before tax (after exceptional items)	24,798	10,921	47,799
4 Net profit/(loss) for the period after tax (after exceptional items)	18,475	8,156	35,525
5 Total Comprehensive income for the period [comprising profit/(loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	18,505	8,522	35,586
6 Paid-up share capital : - Equity Shares (Face value : Rs. 10 per share)	54,756	54,756	54,756
7 Reserves, excluding revaluation reserves	2,69,690	2,37,234	2,53,148
8 Securities Premium Account	1,85,672	1,85,672	1,85,672
9 Net worth (refer note no 5)	3,17,583	2,82,965	2,99,803
10 Paid up Debt Capital / Outstanding Debt	24,61,430	25,60,394	23,66,497
11 Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-
12 Debt Equity Ratio (refer note no 5)	7.75	9.05	7.89
13 Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)			
- Basic *	3.37	1.49	6.49
- Diluted *	3.37	1.49	6.49
14 Capital Redemption Reserve	-	-	-
15 Debenture Redemption Reserve	-	-	-
16 Debt Service Coverage Ratio	NA	NA	NA
17 Interest Service Coverage Ratio	NA	NA	NA

* (Not annualised for quarter ended September 30, 2021 and September 30, 2020)

Notes: -

- The above results have been reviewed by the Audit Committee and have been approved and taken on record by the Board of Directors at their respective meetings held on October 19, 2021. The Statutory Auditors of the Company have carried out limited review of the aforesaid results.
- The above is an extract of the detailed format of quarterly / annual financial results filed with the Stock Exchange under Regulation 52 of the Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly / annual financial results are available on the website of the BSE Limited (www.bseindia.com), the National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and the website of the Company (www.tatacapital.com).
- For the other line items referred in Regulation 52(4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the BSE Limited and the National Stock Exchange of India Limited and can be accessed on www.bseindia.com and www.nseindia.com, respectively.
- Total Income from Operations includes other income.
- Net worth has been calculated as per Section 2(57) of Companies Act, 2013 and includes equity share capital plus other equity less deferred revenue expenditure. Debt Equity Ratio has been calculated as: Outstanding Debt / Net worth.
- Consequent to the outbreak of the COVID-19 pandemic, the Indian government announced a lockdown in March 2020. Subsequently, the national lockdown was lifted by the government, but regional lockdowns continue to be implemented in areas with a significant number of COVID-19 cases. The impact of COVID-19, including changes in customer behaviour and pandemic fears, as well as restrictions on business and individual activities, has led to significant volatility in global and Indian financial markets and a significant decrease in global and local economic activities. This may lead to a rise in the number of borrowers defaults and consequently an increase in corresponding provisions. The extent to which the COVID-19 pandemic, including the current "second wave" that has significantly increased the number of cases in India, will continue to impact the Company's performance will depend on ongoing as well as future developments, which are highly uncertain, including, among other things, any new information concerning the severity of the COVID-19 pandemic and any action to contain its spread or mitigate its impact whether government-mandated or elected by us.
- The Company has assessed the potential impact of COVID-19 on the carrying value of its assets based on relevant internal and external factors / information available, upto the date of approval of these financial results. In order to cover the impact of COVID-19 on the future expected credit losses, the Company is carrying a provision of Rs. 7,512 lakh as on September 30, 2021. (For the year ended March 31, 2021 Rs 12,482 lakh).
- The Indian Parliament has approved the Code on Social Security, 2020 which would impact the contributions by the Company towards Provident Fund and Gratuity. The Ministry of Labour and Employment has released draft rules for the Code on Social Security, 2020 on November 13, 2020, and has invited suggestions from stakeholders which are under active consideration by the Ministry. The Company will assess the impact and its evaluation once the subject rules are notified and will give appropriate impact in its financial results in the period in which, the Code becomes effective and the related rules to determine the financial impact are published.
- The Government of India, Ministry of Finance, vide its notification dated October 23, 2020, announced a scheme for COVID-19 Relief for grant of ex-gratia payment of difference between compound interest and simple interest for six months to borrowers in specified loan accounts ("the Scheme"), as per the eligibility criteria and other aspects specified therein and irrespective of whether moratorium as per RBI regulatory package was availed or not. The Company has implemented the Scheme and credited the accounts of or remitted amounts to the eligible borrowers as per the Scheme, amounting to Rs. 1,780 lakh. The Company had filed its claim for the ex-gratia with State Bank of India as per the Scheme and has received an amount of Rs. 1,673 lakh as on September 30, 2021.
- Further, the Company has filed a supplementary claim on September 24, 2021 with State Bank of India amounting to Rs. 95 lakh against the remaining original claim of Rs. 107 lakh.
- The Company is engaged in the business of Housing Finance and hence only one "business segment".
- The Board of Directors vide a resolution passed by circulation on September 16, 2021 have declared and approved an interim equity dividend of Rs. 0.91 per equity share and the dividend has been paid to the shareholders in the same period.
- During the quarter ended September 30, 2021, the Company has transferred Rs. 2,559 lakh to Special Reserve as prescribed by Section 29C of the National Housing Act, 1987, being 20% of the profit after taxes.

For Tata Capital Housing Finance Limited

Mumbai
19 October 2021

Sd/-
Anil Kaul
Managing Director
(DIN No. : 00644761)

PSPCL Punjab State Power Corporation Limited
Regd. Office: PSEB Head Office, The Mall Patiala- 147001
Phone No. - 0175-2207649, 9646101251 Email id: - se-it@pspcil.in;
Corporate Identity No. U40109PB2010SGC033813 Website: www.pspcl.in

Tender Enquiry No. 260/DIT-1080 dated 19.10.2021
Deputy Chief Engineer/IT (A&PM), Ground Floor PSPCL Head Office, The Mall, Patiala invites e-tender for Procurement of Cloud Based Email Solution for PSPCL. For detailed NIT & tender specification please refer to https://eproc.punjab.gov.in from 19.10.2021, 5:00 pm onwards.
Note:- Corrigendum and addendum, if any will be published online at https://eproc.punjab.gov.in.
76155/12/502/2021/9087 C-381/21 Deputy Chief Engineer/IT (A&PM).

Kopran Limited
Regd. Office: Parijat House, 1076, Dr. E. Moses Road, Worli, Mumbai - 400 018.
CIN : L24230MH1995PLC011078
Website: www.kopran.com, Email ID: investors@kopran.com,
Tel. No.: 022-43661111; Fax No.: 022-24950363

NOTICE
Notice is hereby given pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that the meeting of the Board of Directors of Kopran Limited has been convened to be held at the Registered Office of the Company at Mumbai on Wednesday, 27th October, 2021 inter-alia to consider and approve Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the quarter/half year ended 30th September, 2021.
After declaration of the Quarterly Results, the same shall be displayed on the Company's Website at www.kopran.com and also on the website of Stock Exchanges i.e. www.nseindia.com and www.bseindia.com

For **Kopran Limited**
Sunil Sodhani
Company Secretary & Compliance Officer

Place : Mumbai
Date : 19th October, 2021

Cummins India Limited
Regd. Office : Cummins India Office Campus, Tower A, 5th Floor, Survey No. 21, Balewadi, Pune 411 045, Maharashtra, India (CIN: L29112PN1962PLC012276)
Tel. : (020) 67067000 Fax : (020) 67067015.
Website: www.cumminsindia.com
Email : cil.investors@cummins.com

PUBLIC NOTICE TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

This is to inform the General Public that following share certificates of CUMMINS INDIA LIMITED having its Registered Office at Cummins India Office Campus, Tower A, 5th Floor, Survey No. 21, Balewadi, Pune 411045, and registered in the name of the following Shareholder/s have been lost by them.

Sr. No.	Shareholder Name	Folio No.	Share Certificate Nos.	Distinctive Nos. From	Distinctive Nos. To	No. of Shares	Face Value ₹
1	Muriel Stephanie Rego	M008099	2330	46438781	46442380	3600	2
2	Vijaykumar G Joshi Jointly Holding With Kiranchandra G Joshi	V012901	8829	240201163	240201522	360	2

The Public is hereby cautioned/warned against purchasing or dealing in any way with the above referred share certificates.
Any person who has any claim in respect of the said share certificates should lodge such claim with the Company CUMMINS INDIA LIMITED, Cummins India Office Campus, Tower A, 5th Floor, Survey No. 21, Balewadi, Pune 411045, within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained, and the Company shall proceed to issue Duplicate Share Certificates.

For Cummins India Limited
Vinaya A. Joshi
Company Secretary & Compliance Officer

Place: Pune
Date: October 19, 2021

SUNEDISON INFRASTRUCTURE LIMITED
(Formerly YKM Industries Limited)
Regd Off: 11th Floor, Bascon Futura, New No:10/2, Old No: 56L, Venkatanarayana Road, T. Nagar, Chennai - 600 017
Phone: 044-4340 5950 / Website : www.sunedisoninfra.com | CIN: L40100TN1994PLC028263

STATEMENT OF UNAUDITED STANDALONE/CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2021

Rs. In Lakhs

PARTICULARS	STANDALONE				CONSOLIDATED			
	Quarter ended		Year Ended		Quarter ended		Year Ended	
	June 30, 2021 (Unaudited)	Mar 31, 2021 (Audited)	June 30, 2020 (Unaudited)	Mar 31, 2021 (Audited)	June 30, 2021 (Unaudited)	Mar 31, 2021 (Audited)	June 30, 2020 (Unaudited)	Mar 31, 2021 (Audited)
Total Income from Operations (net)	1,921.18	1,803.28	476.02	7,491.77	1,151.01	2,417.30	1,109.20	8,436.35
Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and /or Extraordinary items)	-135.35	-653.17	-465.30	-975.87	-1,137.94	-2,389.40	-565.60	-4,159.38
Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-135.35	-653.17	-465.30	-975.87	-1,137.94	-2,389.40	-565.60	-4,159.38
Net Profit/ (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-135.35	-653.17	-465.30	-975.87	-1,239.04	-648.40	-603.78	-2,674.61
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	-131.03	-636.95	-465.30	-958.56	-1,234.53	-630.40	-603.77	-2,656.58
Equity Share Capital	448.99	448.99	448.99	448.99	448.99	448.99	448.99	448.99
Reserves (excluding Revaluation Reserve)	-2,421.43	-2,290.40	-1,797.14	-2,290.40	17,022.97	18,208.03	11,046.95	18,208.03
Earnings Per Share (before/after extraordinary items)(of Rs.10/- each)								
Basic	(2.92)	(14.19)	(10.36)	(21.35)	(27.50)	(14.04)	(13.45)	(59.17)
Diluted	(2.92)	(14.19)	(10.36)	(21.35)	(27.50)	(14.04)	(13.45)	(59.17)

Note:
1. The above financial results were reviewed and approved by the Audit Committee and by the Board of Directors at their meeting held on October 18, 2021.
2. The above is an extract of the detailed format of Financial Results for the Quarter Ended June 30, 2021 filed with Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015. The Complete format of the Financial Results is available on the Stock Exchange website at www.bseindia.com and also on company's website at www.sunedisoninfra.com

For **SunEdison Infrastructure Limited**
Sd/-
Kalpesh Kumar
Managing Director
DIN:07966090

Place: Chennai
Date : October 18, 2021

Aditya Birla Sun Life Mutual Fund



Aditya Birla Sun Life AMC Limited (Investment Manager for Aditya Birla Sun Life Mutual Fund) Registered Office: One World Center, Tower 1, 17th Floor, Jupiter Mills, Senapati Bapat Marg, Elphinstone Road, Mumbai - 400 013. Tel.: 4356 8000. Fax: 4356 8110/8111. CIN: U65991MH1994PLC080811

Record Date for Distribution

NOTICE IS HEREBY GIVEN THAT the Trustees of Aditya Birla Sun Life Mutual Fund have approved Monday, October 25, 2021*, as the Record Date for declaration of distribution under the Income Distribution cum Capital Withdrawal (IDCW) option in the following schemes, subject to availability of distributable surplus on the Record Date:

Name of the Schemes	Plans/Option	Quantum of Distribution per unit # on face value of Rs.10/- per unit	NAV as on October 18, 2021 (Rs.)
Aditya Birla Sun Life Balanced Advantage Fund (An open ended Dynamic Asset Allocation fund)	Regular Plan - IDCW	0.121	24.24
	Direct Plan - IDCW	0.132	26.36
Aditya Birla Sun Life Frontline Equity Fund (An open-ended equity scheme predominantly investing in large cap stocks)	Regular Plan - IDCW	2.034	36.98
	Direct Plan - IDCW	4.736	86.11
Aditya Birla Sun Life MNC Fund (An open ended equity scheme following the MNC theme in its investments)	Regular Plan - IDCW	10.201	185.47
	Direct Plan - IDCW	20.464	372.08

The NAV of the schemes, pursuant to pay out of distribution would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

#As reduced by the amount of applicable statutory levy. *or the immediately following Business Day if that day is a non-business day.


All unitholders whose names appear in the Register of Unitholders / Beneficial owners under the IDCW option of the said schemes as at the close of business hours on the Record Date shall be eligible to receive the distribution so declared.

For Aditya Birla Sun Life AMC Limited (Investment Manager for Aditya Birla Sun Life Mutual Fund)

Sd/-
Authorised Signatory

Date : October 19, 2021
Place : Mumbai

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.



लक्ष्मण मुम्बईवाले '११ महाराष्ट्रात्म्यावाले (वक्राद्या) स्वयंसेवक सहायगी झाले होते. केंद्रीय राष्ट्रीय पोलीस दल, 'राष्ट्रीय सेवा योजना' आणि 'नेहरू युवा केंद्र संघटना', सरकारी प्रतिनिधी यांतील एकूण २५० स्वयंसेवकांनी आजच्या अभियानात भाग घेतला. "या अभियानाद्वारे ७५ लाख किलो कचरा, विशेषतः प्लास्टिक कचरा संग्रहित करण्याचे महत्वाकांक्षी लक्ष्य आम्ही ठरवितो केले आहे आणि सोमवार, १८ ऑक्टोबरपर्यंत ६० लाख किलो प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आसा असून, त्याचे निर्मूलनदेखील करण्यात आले आहे, हे सांगताना मला अत्यंत आनंद होत आहे," अशी याहिती उषा शर्मा यांनी यावेळी दिली.

समस्या : एक वादग्रस्त प्रस्ताव या इश्यावरून चर्चासत्र संचाल झाले, त्यावेळी मानसोपचार तज्ज्ञांना संबोधित करताना ते बोलत होते. मानसिक आरोग्याबाबत जनजागृती मिर्माण करण्याच्या हेतूने अद्योक्षित या चर्चासत्राचे आयोजन 'बॉम्बे सायब्योट्रिक सोसायटी'तर्फे करण्यात आले होते.

"मानसोपचार तज्ज्ञांनी शास्त्रे व तज्ज्ञान याबाबेदेखील मानसोपचाराच्या दृष्टीने अभ्यास केला पाहिजे," असे सांगितले. **तहात मूलामध्ये मानसिक आजार वाढत आहेत** "जागतिक आरोग्य संघटनेच्या पाहणीनुसार सन २०२१ अखेरीस २० टक्के भारतीयाना मानसिक आजार असतील," असे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. केव्ही चव्हाळ यांनी सांगितले. पाच ते १५ वा बरोपटलीत द्या

"माहलायच्या मानसिक समस्यांच्या बाबतत सामाजिक, सांस्कृतिक, कार्यादेविषयक व वैयकीय असे अनेक घटक महत्त्वाचे उरतात," असे माजी अध्यक्ष डॉ. अनिता सुखवाणी यांनी सांगितले. चर्चासत्राला सिगापुरचे मुंबईतील वाणिज्यदूत मिग पुनू, इंग्ल्यांडचे वाणिज्यदूत कोबी शीतानी, हिंदुजा समुहाने कार्यकारी उपाध्यक्ष वॅनला प्रभात शूरे, डॉ. अनिता शूरे, डॉ. संजय कुम्यार अदी उपस्थित होते.

१. अर्थिका डॉ. ११२, विर कृती अन्वयित्त, धुलण कॉलेजाला पॉस्ट डॉ. २११ शीतिका ६१६ २२ ते २५, अदी सुदी २०१०-११

२. अर्थिका डॉ. ११५, विर कृती अन्वयित्त, धुलण कॉलेजाला पॉस्ट डॉ. २११ शीतिका ६१६ २२ ते २५, अदी सुदी २०१०-११

३. अर्थिका डॉ. ११६, विर कृती अन्वयित्त, धुलण कॉलेजाला पॉस्ट डॉ. २११ शीतिका ६१६ २२ ते २५, अदी सुदी २०१०-११

४. अर्थिका डॉ. ११६, विर कृती अन्वयित्त, धुलण कॉलेजाला पॉस्ट डॉ. २११ शीतिका ६१६ २२ ते २५, अदी सुदी २०१०-११

५. अर्थिका डॉ. ११६, विर कृती अन्वयित्त, धुलण कॉलेजाला पॉस्ट डॉ. २११ शीतिका ६१६ २२ ते २५, अदी सुदी २०१०-११

६. अर्थिका डॉ. ११६, विर कृती अन्वयित्त, धुलण कॉलेजाला पॉस्ट डॉ. २११ शीतिका ६१६ २२ ते २५, अदी सुदी २०१०-११

७. अर्थिका डॉ. ११६, विर कृती अन्वयित्त, धुलण कॉलेजाला पॉस्ट डॉ. २११ शीतिका ६१६ २२ ते २५, अदी सुदी २०१०-११

८. अर्थिका डॉ. ११६, विर कृती अन्वयित्त, धुलण कॉलेजाला पॉस्ट डॉ. २११ शीतिका ६१६ २२ ते २५, अदी सुदी २०१०-११

९. अर्थिका डॉ. ११६, विर कृती अन्वयित्त, धुलण कॉलेजाला पॉस्ट डॉ. २११ शीतिका ६१६ २२ ते २५, अदी सुदी २०१०-११

१०. अर्थिका डॉ. ११६, विर कृती अन्वयित्त, धुलण कॉलेजाला पॉस्ट डॉ. २११ शीतिका ६१६ २२ ते २५, अदी सुदी २०१०-११

Write With Grammarly

It's Free

Insure your ess

Ensure

© 2021 Maha MTB | Mumbai Tarun Bharat | All Rights Reserved
 Powered by iDocuments